Distric Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (3) Competent Authority.

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1983, MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051. Applicant No. 120 of 2021 Juhu Sheetal Co-operative Housing Society Ltd., Juhu Road, Juhu, Andheri (West).

Versus ...

. M/s Silver Beach,

41/45, Nakheda Street, Mumbai 400 003. 2. Mr Dayabhai Shankarbhai Patel, Mr Narayan Maruti Bhoir,

. Smt Ramabal Hiraji Khandagale 5. Mr Daji Raghunath Patil, 6. Mr T C Chandu,

6. Mr I C Chandu,
Opponent No. 2 to 6 Being the land Owners as per PR Card Having Address at - Old
Survey No./Hissa No. 2A (part) and 28B (Part), CTC No 113, CTS No. 113/1 to 7,
CTS No. 114 & CTC No. 115, Village Juhu, Tal. Andheri at Juhu Church Road,
Juhu Tara, Andheri (W), Mumbai 400 049.

PUBLIC NOTICE

 Take the notice the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, management and Transfer) Act, 1963 and under the applicable Construction, Sale, management and Transfer) Act, 1983 and under the applicable rules against the Opponents above mentioned. 2) The applicant has prayed for grant of Certificate of entitlement of Unitateral Deemed Conveyance of the land admeasuring 2419.88 Sq.Mtrs. on old Survey No./Hissa No.2A (part) and 28B (part) comprising total of 752.10 sq.mtrs, area being CTS No.113, 121.30 sq.mtrs. area being CTS No. 113/1 to 7, 1035.78 sq.mtrs, area from CTS No. 114 & 510.70 sq.mtrs, area being CTS No. 115 of Village Juhu, Tal. Andheri struated at Juhu Church Road, Juhu Tara, Juhu, Mumbal in Mumbai suburban Distric of Mumbai in favor of the Applicant Societies. 3) The hearing in the above case has been fixed on 23/08/2021 at 3.00 p.m. 4) The Promoters/Opponents/s and their legal heirs if any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 23/08/2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/ she/ they want/s to appear in person or through the authorized representative on 23/08/2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/ she/ they want/s to produce in support of his/her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. 5) if any person/s interested, falls to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parts.

Sul
For Distric Deputy Registrar,

Date: 03/08/2021



ex-parte. Sd/-For Distric Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

#### Form No. INC-19 NOTICE

[Pursuant to rule 22 the Companies (Incorporation) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (4) of section 8 of the Compa an application has been made by OM ABODE INNOVATION FOUNDATION CENTRE (Hereinafter refer to as 'the Company') to the Registrar of Companies at Mumbai, for conversion of the Company by adding the word 'Private Limite to its name and surrender of license.

The principal objects of the company are as follows:

(i) To carry out all activities for the rehabilitation (i) of persons with mentalor intellectual impairment which, in interaction with barriers, hinders their full and effective participation in society equally with others and (ii) those suffering from retardation mental retardation, blindness, and I or mental retardation-orthopedic impairme (which is a condition of arrested or incomplete development of mind of a person specially characterised by sub-normality of intelligence; and all such persons, whether male or female or otherwise, and whether adults or children, "Persons with Menta / Intellectual / Multiple Disability"), to enable Persons with Mental / Intellectual Multiple Disability to function fully and productively in the society where otherwis they are not absorbed in mainstreams. For the purposes of this clause, the term rehabilitation' shall mean a process aimed at enabling persons with disabilities (name) physical disability, intellectual disability, mental behaviour and multiple disabilities (i. a condition in which a person may have combination of hearing and visual impairmen causing severe communication, developmental and educational problems) to attain and maintain optimal, physical, sensory, intellectual, psychological environmental of social function levels. It is clarified that the term Persons with Mental / Intellectual Multiple Disability does not include, and that this Company's objects shall expressly exclude caring for, persons with a substantial disorder of thinking, mood, perception orientation or memory that grossly impairs judgment, behaviour, capacity to recognis reality or ability to meet the ordinary demands of life) (II) To provide social and mental health benefits and assistance including regular medical

check-ups through experts to Persons with Mental / Intellectual / Multiple Disability To provide a multifunctional space for Persons with Mental / Intellectual / Multiple Disability, being children and young adults, to live and work, and to operate and maintain establish social, innovational, educational and vocational institutions and or rehabilitation centre to promote and provide opportunities and for education and rehabilitation : for skilled Persons with Mental / Intellectual / Multiple Disability to use their skills for production of items for marketing / carrying out activities including, bu not limited to, screen printing, block printing, spray painting on paper, cloth and other materials, fast food catering, snacks making, pickles, masala powder and other food items etc. (the "Products / Services"); and training to improve skills. The Products Services may then be sold to the general public, the proceeds of which shall solely be used for betterment of the students, pay stipend to students for the products created by them, and meeting the expenses of the Company. To maintain in connection with the establishment of any of the aforesaid institutions, subsidiary institutions which help it carrying out the main objects of the Company.

A copy of the draft memorandum and articles of the proposed company may be seen at Gu No. 56/0, At Khandape, Karjat, Raigarh, Maharashtra 410 201 IN.

Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corpora objecting to this application may communicate such objection to the Registrar at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400 002 Maharashtra, within thirty days from the date of publication of this notice, by a letter addressed to the Registrar at 100, Everest, Marine Drive Mumbai-400 002, Maharashtra, a copy of which shall be forwarded to in the Applicant at Gu No. 56/0 At-Khandape Karjat Raigarh, Maharashtra-410 201 IN. Dated this 03rd August, 2021

Name(s) of Applica For OM ABODE INNOVATION FOUNDATION CENTRE

RADHIKA RAJKRISHAN KHANNA DIN: 08418304 DIRECTOR

### **MUKAT PIPES LIMITED**

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7- Roor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400061. CIN: L27200MH1987PLC044407, Tel: 01762 - 225040, Fax: 01762 - 222390 Nebsite: www.mukatoipes.com: e mail: mukatoipes@gmail.com

NOTICE OF 34-ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E- VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 34-Annual General Meeting (AGM) of MUKAT PIPES LIMITED will be held on Wednesday, 25-day of August, 2021 at 2:00p.m. IST, through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'). In compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular')

Companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without the presence of Members at common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to

transact the business as set out in the notice of the meeting. In compliance with the above circulars, copies of the Notice of AGM and Annual Report have been sent electronically to those members who have registered their email address with Company/Depository Participants. The Notice of the AGM and Annual Report 2020-21 is also available on the website of the Company www.mukatpipes.com and Stock Exchange website www.bseindia.com. The dispatch of the notice of the AGM through emails has been

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date -17- August, 2021, may cast their vote electronically on the business as set out in the notic of the AGM through the Electronic Voting System provided by Link Intime India Pvt Ltd (hereinafter as "LiIPI") from place other than venue of the AGM (Remote E-voting) or -voting system at the AGM.

All the members are informed that:

Place: Rajpura Date: 2-August, 2021

The remote e-voting shall commence on Saturday, 21- August, 2021 at 9.00 A.M. IST The remote e-voting shall end on Tuesday, 24- August, 2021 at 5.00 PM. IST The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGI

is Tuesday, 17- August, 2021 The E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M IST on Tuesday, 24- August, 2021.

The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. Once the vote on a

resolution is cast by the Members, it cannot be changed subsequently. The Notice is emailed to Members, whose names appear in the Register of Members/List of beneficial Owners as on Thursday, 29-July, 2021. Members who have acquired shares after the dispatch of Notice and before the cut-off date i.e. Tuesday, 17-

August, 2021 may send a request to LIPL at enotices@linkintime.co.in for issuan of the User ID and Password for exercising their right to vote by electronics means. The facility for voting shall also be available during the meeting and the member attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able

to exercise their vote through e-voting system at the AGM. Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized mode physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned in the notice of AGM, to

receive login ID and password for e-Voting. In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available a https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: -Tel: 022-4918 6000.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disciosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 18- August, 2021 to Wednesday, 25- August, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For MUKAT PIPES LIMITED

Rupinder Singh Ahluwalia) DIRECTOR (DIN: 01239483)

### WESTERN RAILWAY RADIO / CALL **TAXI PARKING STAND**

Commercial

Railway

Area in sqm.: 74.78 Approximate

cost of work for 03 Years

Deposit: ₹ 63,900/-. Date & Time of

submission shall be from: 10.00 hrs on 30.07.2021 - Upto 15.00 hrs on

27-08-2021, Date & Time of opening

shall be at: 15.30 hrs on 27-08-2021

For further details please visit

Western Railway public website

Like us on : 🚮 facebook.com/We

NAME OF REGD. SHAREHOLDER (S)

lavin Parwan

urdeep Singh Bhasin

naman Kumar Jindal/

shwin Sadanand Bajekal

ature whatsoever it may be.

PLACE: New Delhi

www.ireps.gov.in

12.76.854/-. Earnest Money

Manager

0316

TIMEX GROUP INDIA LIMITED CIN: L33301DL1988PLC033434 Regd. Office: E-10, Lower Ground Floor, Laipat Nager,-III, New Delhi-11002-Tel: 011-41021297, Email: investor.relations@timex.com,

Website: www.timexindia.com

NOTICE

CERTIFICATE NUMBER (S)

59722

118209

87416

Notice is hereby given that the below mentioned share certificates o ne Company have been reported to be lost / misplaced

NO. OF SHARES

100

100

200

Any person who has any claim or lien or interest in the above shares and has objection to the issue of duplicate share certificates in lieu

of the above certificates should notify the same to the Company agistrar & Transfer Agent, namely M's Alankit Assignments Ltd. E/2 Alankit House, Jhandewalan Extn., New Delhi-110055, Phone

011-42541234 within seven days from the date of this notice, indicating the nature of the claim, or lien or interest of his / her objection, through an affidavit/ indemnity/ police complaint or else

the Company will proceed to issue the duplicate share certificates without further intimation and without entertaining any claim of any

**SUDITI INDUSTRIES LIMITED** 

CIN: L19101MH1991PLC063245

Regd.Dff: A-2, Shah & Nahar Indi. Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400 013.

Tel: 6736860Q/10 | Mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

**NOTICE TO SHAREHOLDERS** 

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

NOTICE is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the companies Act 2013 read with the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit

Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time. The said rules, inter alia contain provisions for transfer of all shares to IEPF authority in respect of which

dividend has not been paid or claimed by shareholders for a period of seven consecutive years

In compliance with the said rules, the required communication is being arranged to sent to the concerned shareholders electronically/physical mode who have not encashed their dividend to the financial year 2013-14 and all subsequent dividends declared and paid by the company

lvising them to claim their unclaimed dividends whose shares are liable to be transferred

IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available of its website at www.suditi.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the

details of failing which their shares shall be transferred to IEPF. Further it is also been informed

claimed their dividend pertaining to the year 2011-12 in the year 2019 & 2012-13 in the year

The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to

be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-

In case the concerned Shareholders do not claim their unclaimed dividends on or before 1s

October, 2021, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall

lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred

The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing

on such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority (in Form IEPF-5) as prescribed under the Rules and the

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact

the Company's Registrar and Share Transfer Agent, "Link Intime Incla Pvt. Ltd.", C-101, 241
Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel No. +91 22 49186000 / 49186270

addresses with the company, are requested to register the same for receipt of all communications including receipt of the notice of the Annual/Other General Meetings, Annual

Report etc and can register the same by sending a request to the Company's Register and Transfer Agents by providing their name, Folio Number, scanned copy of share certificate (front & back), self attested copy of PAN Card and self attested copy of Aadhar card in support for registering their E mail addresses.

GABRIEL

Gabriel India Limited

CIN:L34101PN1961PLC015735

Regd. Office: 29th Milestone, Pune-Nashik Highway, Village Kuruli, Tal. Khed, Pune-410501 Ph.No. +91 (2135) 670161, Fax No. +91 (2135) 610796

Email ld: secretarial@gabriel.co.in,

Website: https://www.anandgroupindia.com/gabrielindia/

Notice for Transfer of Shares and Dividend of the Company to

Investors Education Protection Fund ('IEPF') lotice is hereby published pursuant to Rule 6 of Investors Education

and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof ("the Rules") that the Company

would transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to

In terms of Secretarial Standard on Dividend (SS-3), Company shall

nform to those shareholders whose amount of Dividend remaining

unclaimed or unpaid for a period of seven years from the date of transfer of such amount to the Unpaid Dividend Account is liable to be

In terms of the Rules and SS-3, the Company shall communicate to the

concerned shareholders individually, whose shares and dividend are / is liable to be transferred on due dates October 14, 2021 and January 16,

in name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

The Company has also uploaded full details of the Shareholders, their

shares and dividends due for transfer to the IEPF Account on its

vebsite https://www.anandgroupindia.com/gabrielindia/ in the investor

section. In case we do not hear anything from the shareholders on this intimation before the dates mentioned below we shall, with a view to complying with the requirements of the said Rules, transfer the shares and dividend to IEPF Account of IEPF Authority by the due dates as per

rocedure stipulated in the Rules and SS-3, without any further notice

Please note that no claim shall lie against the Company in respect of

unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority

n case concerned Shareholders wish to claim the shares after transfer

to IEPF a separate application has to be made to the IEPF Authority is

Form IEPF-5 electronically, as prescribed by the Ministry of Corporate Affairs and available on its website: www.iepf.qov.in. Similarly for claiming

the dividend amount after transfer to IEPF the shareholder may anniv

In case of any queries regarding the above matter, shareholders can

communicate the Company at address, phone number or email ID

mentioned above or to the Registrar and Transfer Agents, M/s KFin Technologies Private Limited (Unit : Gabriel India Limited), Selenium

Tower B, Plot 31 -32, Gachibowii, Financial District, Nanákramguda, Hyderabad - 500 032. Toll Free No.: 1800-4258-998, Email:

1. For Final Dividend 2013 -14: September 30, 2021

2. For Interim Dividend 2014 -15 : December 31, 2021

pursuant to the above compliance.

nward.ris@kfintech.com.

2022 during FY 2021-22 to IEPF Authority for taking appropriate a As per Rules, such shares being transferred may be in physical form or ectronic form and the original share certificate(s) which stand regist

he demat account of IEPF authorities.

transferred to IEPF Authorities.

For SUDITI INDUSTRIES LTD

H.Gopalkrishnan Company Secretary

otiable. In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred

that the company has already transferred the Equity shares of those sha

2020 as required under the above referred rules.

shall be debited from the shareholders account.

Registration of E-mail addresses:

Date: 31.07.2021

same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

SILICON VALLEY INFOTECH LIMITED Regd. Office: 10 Princep Street 2nd Floor, Kolkata - 700072 E:info@siliconvalleyinfo.net, W: www.siliconvallevinfo.co.ir Phone: 91-33-4002 2880,

Department, Parking CIN:L15311WB1993PLC06131 Section, Mumbai Central, Mumbai NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 400 008, invites e-tender for following work: E-Tender Notice: C481-T21-MMCT-RCT-22 Date: 30.07.2021 Work: Operation of "Radio/Call Taxi Parking stand" over Mumbai Division Location: Mumbai Central (East)

nat the meeting of the Board of Directors of th Company will be held on Wednesday, 11th August, 2021 at 04,30 P.M., interalia, conside and approve unaudited financial results for quarter ended on 30th June, 2021 he Notice is also available on the Company

vebsite at www.siliconvalleyinfo.co.in and or he Stock Exchanges website a ww.bseindia.com and www.cse-india.com Further, in accordance with the Code of Conduct for Prohibition of Insider Trading he trading window had been close w.e.f. 1st July, 2021 and will remain closed till 48 hours after the conclusion of the board meeting. By order of the Board

For Silicon Valley Infotech Ltd Sd/- Santosh Kumar Jain
Date: 02.08.2021 Managing Director
Place: Kolkata DIN: 00174235

3819601-9700

9668301-8400

6589001-9100

12235-12236 1223401-1223600

For TIMEX GROUP INDIA LIMITEI

Dhiraj Kumar Magg VP - Legal, HR & Company Secretary

SMIFS CAPITAL MARKETS LIMITED Regd Office : 'Valbhav' 4F, 4, Lee Road, Kolkata – 700 020 CIN NO: L74300WB1983PLC036342 Tel No. 033-2290-7400/ 7401/7402/0544 smifcap@gmail.com, cs.smifs@gmail.c

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company which is originally scheduled on Wednesday, August 11, 2021, at the registered office of the Company at 03:00 PM, inter-alia, to approve the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2021 is rescheduled on Thursday, August 12, 2021 at

Website: www.smifscap.com

11.00 a.m. Further the said notice would also be available on the website of the Company viz., www.smifscap.com and on the website of the BSE Limited viz., www.bseindia.com where the Shares of the Company are Listed.

By Order of the Board For SMIFS Capital Markets Limited

(Poonam Bhatia Place: Kolkata Company Secretary-cum Date : August 3, 2021 Senior Manager Legal

## YES BANK Yes Bank Limited

Place: Aurangabad

Date: 01/08/2021

company for quarter ended 30th June, 2021.

Registered & Corporate Office: YES BANK LIMITED, YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz East, Mumbai-400055. CIN: L65190MH2003PLC143249, E-mail: communications@yesbank.in, Website: www.yesbank.in

### PUBLICATION OF NOTICE U/S 13 (2) OF THE SARFAESI ACT

NATH INDUSTRIES LIMITED erly known as Rama Pulp and Papers Limited) i House, Nath Road, Aurangabad 431005, Mahar CIN: L21010MH1980PLC022820

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to Regulations 29 read with

Regulation 33 and other applicable regulations of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that

the Meeting of The Board of Directors of the Company is scheduled

on Tuesday, 10th August, 2021, at 1, Chateau Windsor, 86, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai – 400 020, to inter-alia, consider, adopt and publish unaudited financial results of the

For Nath Industries Limited

Company Secretary

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the Overdraft facilities obtained by them from the Bank and whose facility account has been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known

Sr.	Agreement	Type of	Name of Borrowers,	O/s. As per	NPA Date
No	No.	Loan	Co-borrowers, Mortgagors	13(2) Notice	Notice Date
1	0480846 00000305	MID	M/S White River Corporation Pvt. Ltd. (Borrower),     Mr. Harsh Umesh Dubal (Director & Guarantor),     Mr. Yash Pawan Modi (Director & Guarantor),     4. Mr. Umesh Jethalal Dubal     (Director & Guarantor & Mortgagor)	Rs. 2,15,40,245.12 (Rupees Two Crore Fifteen Lacs Forty Thousand Two Hundred Forty Five and Twelve Paisa Only) as on May 24, 2021	17-10-2020 31-05-2021

Details of secured asset: Property bearing Flat no. 703, admeasuring 890 sq. feet., on the 7th Floor, G Wing, Building 5, Kamla Vihar Residency Complex, Kamla Vihar G-5 Co-Operative Housing Society Limited, Mahavir Nagar, Dhanukarwadi, Kandival (West), Mumbai-400067, bearing CTS No. 94 of Village Kandivali, Taluka-Borivali, owned by Mr. Umesh Jethalal Dubai

The above borrowers and /or their guarantor(s)/mortgagor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, falling which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act. Furthermore, this is to bring to your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with al

costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset. Place: Mumbal For YES BANK Limited



## **BALAJI AMINES LIMITED** CIN: L24132MH1988PLC049387

(An ISO 9001:2015 Company)

(Rs. in Lakhs)

Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk, Solapur - 413 224

### **EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED** FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

	1	Standalone			Consolidated				
SI.	Particulars	Quarter ended		Year ended	Quarter ended			Year ended	
No.	Particulars	30.06.2021 31.03.202	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	39425.87	37671.38	21296.55	123980.99	45194.12	41763.19	22418.58	131752.92
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10950.09	10778.47	4658.81	30997.13	13148.24	12027.09	4225.37	32659.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10950.09	10778.47	4658.81	30997.13	13148.24	12027.09	4225.37	32659.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8181.49	7923.22	3465.31	23171.10	9739.54	8880.70	3158.09	24349.55
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8181.49	7923.22	3465.31	23171.10	9739.54	8880.70	3158.09	24349.55
6	Equity Share Capital	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02
7	Reserves excluding Revaluation Reserve				89092.71				88790.96
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)							15	
	1. Basic:	25.25	24.45	10.70	71.52	27.90	26.08	10.17	73.52
	2. Diluted:	25.25	24.45	10.70	71.52	27.90	26.08	10.17	73.52

1 The above unaudited results, as reviewed by the Audit Committee, were considered, approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on August 02, 2021.

2 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.balajiamines.com.

By the order of Board For Balaji Amines Limited D. Ram Reddy

Amount in Rupees

Authorized Officer,

Indian Overseas Bank

Place : Solapur Date : 02.08.2021

Managing Director



# Indian Overseas Bank

759/51, FC Road, Deccan Gymkhana, Pune – 411004. Phone No. - 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the security interest (Enforcement), Rules, 2002 (Rules)

1. Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower/ mortgagor listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.

2. The said Notices have been returned undelivered by the postal authorities / have not been duly acknowledged by the borrower / mortgagors / guarantors. Hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrower/ mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/ mortgagor / guarantors, May, if they so de

said copies from the undersigned on any working day during normal office hours. 3. Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrower/ mortgagor / guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60days from the date of publication of this Notice, the amounts indicated / payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below.

Sr. No.	Name and Address of the branch	Name of the Borrowers/ Mortgagors / Guarantors with address	Date of Demand Notice and Outstanding	Description of Secured Assets	Present outstanding* as on 31/07/2021	
1.	Branch - Deolali First Floor, Soubhagya	M/s Om Enterprises, Prop. Mr. Kiran Laxman	28/06/2021	Shop No.20 and 21 built up area 61.876 Sq. mtrs. on basement floor	Rs. 39,31,186.91 (Rupees Thirty	
	Chambers, Bytco Point, Nashik Pune Road, Nashik-422101. Ph. – (0253)2458559 / 2463758. Email ID – iob1669@iob.in	Sonar (Malve) (Borrower & Mortgagor), Address: 17, Hanuman Nagar, Dasak, Nasik Road. Mr. Udawant Balkrishna Murlidhar (Guarantor), Address: Yashwant Apartment, Chatrapati Chowk, Jail Road, Nasik.	Rs. 39,95,022.91 (Rupees Thirty Nine Lakhs Ninety Five Thousand Twenty Two and Ninety One Paisa Only)	situated Survey No.12, Plot No.4 & 3 out of S. No.12/1/12 + 12/1/3 of village Dasak, Tal & Dist. Nashik, Kuber Corner, Near Chatrapati Chowk, Jail Road, NasikRoad, Nasik Posak The captioned security is common security for Cash Credit and for Sahayika Loan, Amount Rs.4,00,000/availed by Mrs. Nutan Kiran Malve (Wife of Mr. Kiran Laxman Sonar (Malve) who is Proprietor of M/s Om Enterprises).	Nine Lakhs Thirty One Thousand One Hundred Eighty Six and Ninety One Paisa Only)	
2.	Branch – Nasik Road Shop No.02, Hotel Shanti Inn., Opposite Fame Cinema, Nashik – Pune Road. Ph 0253-2411244 Email ID – iob0776@iob.in	Mr. Swapnii Pandit Tayde (Borrower & Mortgagor), Mrs. Sapna Swapanii Tayde (Co-borrower), Mr. Sachin Pandit Tayde (Co-borrower), Residential address: Row House on Plot No.82 & Plot No.83(Part), Gat No.306/1/A, Upendranand Saraswati Niwas "C" Co-op Housing Society, Near CIDICO 6TH Scheme, Upendra Nagar Near Siddhivinayak Mandir, Ambad-Trimurti Nagar Link Road Nashik-422101.	Rs. 5,83,358.50 (Rupees Five Lakhs Eighty Three Thousand Three Hundred Fifty Eight and Fifty Paisa Only)	Row House on Plot No.82 & Plot No.83 (Part), Gat No.306/1/A, Upendranand Saraswati Niwas "C" Co-op Housing Society, Near CiDICO 6TH Scheme, upendra Nagar Near Siddhivinayak Mandir, Ambad-Trimurti Nagar Link Road Nashik, Maharashtra -422101 stands in Name of Mr. Swapnil PanditTayde Documents Area of Plot No.82 -42.624 Sq.Mt and Plot No.83(P) is 21.312 Sq.Mt, Out of 42.62 Sq.Mt, Total Extent of Property is 63.936 Sq.Mt with following boundaries: Plot No.82: East by: 6 Meter Road, West by: Plot No.88, North by: Plot No.83. Plot No.83: East by: 6 Meter Road, West by: Plot No.89, North by: Plot No.82, South by: Plot No.83.	Rs. 5,87,053.50 (Rupees Five Lakhs Eighty Seven Thousand Fifty Three and Fifty Palsa Only	

\* Payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment.

4. If the said Borrowers/mortgagor/Guarantors fails to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rules entirely at the risks, costs and consequences of the said Borrowers/mortgagor/Guarantors.

time available to them to redeem the secured assets.

6. The said Borrowers/mortgagor/Guarantors is prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of

the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment and/or fine as given under Section 29 of the Act.

5. Further, the attention of Borrowers/mortgagor/Guarantors. is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act. in respect of

Date : 03/08/2021 Place : Pune

# Place: Pune

Dated: August 02, 2021

Nilesh Jain Company Secretary

For Gabriel India Limited

कोसव

असार

विचा

झोपड

डॉक्ट

त्यानं

संशि

होताल

आजग

आवर

कुणार

रा.मि.म.संघाचे माजी संघटन

नद्रबार गृङ्स शेंडचा विकास

वरि. विभागीय वाणिन्य व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय मुंबई सेंट्रल, मुंबई ४००००८ खालील कामाकरिता निविदा मागवित आहेत. निविदा सचना क्र.: डब्ल्यूआर-एमएमसी री०सीओएमएम(सीजीजीसी)/६/२०२१ दिनांक: २९.०७.२०२१ निविदेचा प्रकार: खुली निविदा (एकल पाकीट प्रणाली) कामाचे नाव: विद्यमान पायाभूत सुविधांची देखभाल आणि वेअरहाऊस, खले स्टॅकिंग क्षेत्र, ट्रक पार्किंग टर्मिनल इ. सारख्या नवीन पायाभूत सुविधांची तरतुद यांसह नंदरबार गृहस शेडवा सामायिक वापरकर्ता सविधा म्हणून पीपीपी मॅडिलनुसार १० वर्षांच्या कालावधीकरिता विकास. इसारा रक्कम अनामत हमी रक्कमः ₹ ५,९९,9००/-, इसारा रक्कम अनामत फक्त हीमाण्ड डाफ्ट /बँकर्स चेकच्या स्वरुपातच स्वीकारण्यात येईल. निविदा अर्ज उपलब्ध असणारी वेबसाईट: रेल्वे वेबसाईट www.wr.indianrallways.gov.in, निविदा प्रपत्र जारी करणे: कामकाजाच्या सर्व दिवशी (१०.०० ते १७.०० वाजेपर्यंत) शब्दीपत्रक पारित करण्याचा अंतिम दिनांक, जर असल्यासः दि. २५.०८.२०२१ पर्यंत. निविदा प्रपत्राची विक्री बंद होण्याचा दिनांक आणि वेळ: दि. ३०.०८.२०२१ रोजी १७.०० वाजेपर्यंत. निविदा प्रपत्रे प्राप्त करण्याचा दिनांक आणि वेळ: दि. ३१.०८.२०२१ रोजी १५.०० वाजेपर्यंत. निविदा प्रपत्र उघडण्याचा दिनांक आणि वेळ: दि. ३१.०८.२०२१ रोजी १५.३० वाजता. निविदा उघडण्याचे ठिकाणः विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, वाणिज्य विभाग, तळ मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८. जर, निविदा उघडण्याच्या दिनांकास सुद्धी घोषित झाल्यास, निविदा पढील कामकाजाच्या दिवशी उघडण्यात FIRE RISE Facebook.com/WesternRly

पण स्टक्चरल ऑडिटसाठी होणारा खर्च (निधी) मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडे उपलब्धच नाही. यामुळे शौचालयांचा तिढा कायम आहे.

म्हाडाच्या मंडळाच्या उस.

# जळगाव जिल्ह्यात झव

जळगाव, प्रतिनिधी - झिका हा डासांमुळे होणारा आजार असून त्यासाठी डेंग्यू निर्मलनाच्या उपाययोजना केल्या जात आहेत, तथापि जिह्यात झिकाचा एकही संशयित रुग्ण नसल्याने तसे कोणतेच नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आलेले नसल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी सांगितले

> सार्वजनिक विएतस्त व्यवस्था नोंदणी । (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आधि

बदल अहवाल क्रमांक :A

ज्याअर्थी, Shri Hingraj Mata Gange नोंदणी क्र. ई-१६७९७ या सार्वजनिक विश्वान Gangar यांनी ACC/IV/3175/2021 यामा सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय रोजी तात्परता स्विकृत केलेला आहे, त्याअधी, सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर 🖜 हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली ह दिनांकापासन ३० दिवसांचे आत सहायक धर्माल अन्यथा, सदर बदल अहवालास आपली कार अर्जावरती दिनांक १०.०९.२०२१ रोजी अंतिम

आज दिनांक २८ रोजी माहे जून सन २०५ शिवक्यानिशी दिली





### SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 Read.Off: A-2, Shah & Nahar Indl. Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400 013. Tel: 67368600/10 | Mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

#### NOTICE TO SHAREHOLDERS. TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

NOTICE is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the companies Act 2013 read with the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time. The said rules, inter alia contain provisions for transfer of all shares to IEPF authority in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for a period of seven consecutive years

In compliance with the said rules, the required communication is being arranged to sent to the concerned shareholders electronically/physical mode who have not encashed their dividend for the financial year 2013-14 and all subsequent dividends declared and paid by the company. advising them to claim their unclaimed dividends whose shares are liable to be transferred to IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available on its website at www.suditi.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of falling which their shares shall be transferred to IEPF. Further it is also been informed that the company has already transferred the Equity shares of those shareholders who have not claimed their dividend pertaining to the year 2011-12 in the year 2019 & 2012-13 in the year 2020 as required under the above referred rules.

The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

In case the concerned Shareholders do not claim their unclaimed dividends on or before 1st October, 2021, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred.

The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority (in Form IEPF-5) as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, "Link Intime India Pvt. Ltd.", C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel No. +91 22 49186000 / 49186270. Email: rnt.helpdesk@linkintime.co.in.

#### Registration of E-mail addresses:

The shareholders holding shares in physical form who have not registered their e mail addresses with the company, are requested to register the same for receipt of all communications including receipt of the notice of the Annual/Other General Meetings, Annual Report etc and can register the same by sending a request to the Company's Registrar and Transfer Agents by providing their name, Folio Number, scanned copy of share certificate (front & back), self attested copy of PAN Card and self attested copy of Aadhar card in support for registering their E mail addresses. For SUDITI INDUSTRIES LTD.

Place: Mumbai Date: 31.07.2021

H.Gopalkrishnan **Company Secretary**